

बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपारिक भाजीपाल्या बरोबरच परदेशी भाजी खरेदी ही एक आकर्षणाची बाब झाली असून या भाज्या कच्या स्वरूपात खाण्याबरोबरच पांरपारिक भाजीप्रमाणे जे वणात वापरण्यासाठी सुरुवात केली आहे. शिवाय सर्व हांटेल, टुरिट रिसॉर्ट, फास्ट फूड मॉल, इ. हॉटेलच्या साखल्यामध्ये परदेशी भाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यात प्राधान्याने ब्रोकोली, झुकिनी, रेडकॅबेज, चायनिज कॅबेज, पर्पल कॅबेज, बैंबीकॉन कलर कॅप्सिकम इ. चा समावेश आहे.



फेनेल

स्थानिक भाजीपाला पिकांची शेती अत्यंत फायदेशीर बनली आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जेथे सर्व प्रकारचा भाजीपाला उत्तमरित्या पिकविता येतो तसेच इतरत्र विक्रीसाठी पाठविता येतो. आपला देश भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून देशात आज देशी पारंपारिक भाज्यांबरोबरच विलायती भाजी पाल्यांची लागवड ग्रीन हाऊस/पॉलिहाऊस व्यतिरिक्त उघडल्या शेतातही यशस्वी होत आहे.

साधारण: जो भाजीपाला पूर्वी आपल्या देशाव्यतिरिक्त इतर देशात पिकत होता ज्याचे मूळ स्थान व लागवड पूर्वी आपल्या देशात नाही अशा भाजीपाल्यास परदेशी भाजीपाला किंवा विलायती भाजीपाला असे संबोधिले जाते. विलायती भाज्यांच्या लागवडीतून कमी कालावधीत आणि अल्प खर्चात दररोज आपणास पैसा मिळू शकतो.



ब्रुसेल्स स्प्राइट

अशाच काही विदेशी भाजी पाल्याविषयी थाडक्यात माहीती खालीलप्रमाणे :

ब्रोकोली (कॅलिब्रीज)

ब्रोकोली किंवा कॅलिब्रीज नावाने ओळखला जाणारा भाजीपाला हिरवा, पिवळा, जांभळा, तांबूस, तपकिरी यासारख्या रंगात उपलब्ध आहे. तथापि हिरव्या रंगाच्या ब्रोकोलिस मागणी असून त्याचां मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या भाजीमध्ये 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वा-

बरोबरच पोटेंशिअम लोह, फोलेसिन यासारखे विविध जीवनावश्यक घटक आहेत या 'सुपर ब्रोकोली' या जातीमध्ये औषधी गुणधर्म असून सलफाशोफेन' हे औषधी द्रव्य आहे. जे आपल्या अन्नातील कर्करोगकारी पदार्थाचा नाश करते.

ब्रोकोली लागवडीविषयी माहिती पुढीलप्रमाणे :

हवामान : थंड आणि आर्द्र हवामान, ब्रोकोलीच्या गळुच्यांचे उत्पादन आणि चांगली प्रत मिळण्यासाठी दिवसाचे सरासरी तापमान २५ ते २६° से. आणि रात्रीचे तापमान १६ ते १७° से योग्य आहे.

जाती : गणेश, पुसा के.टी.एस. पालन समृद्धी

जमिन : मध्यम प्रतीची आणि चांगला निचरा होणारी सामू. ५.५-६.५ असावा.

वियाण्याचे प्रमाण : प्रति एकर २०० ग्रॅम. गादीवाफ्यावर रोपे तायार करून लागवड करावी.

लागवडीचे अंतर : लवकर येणाऱ्या जार्तीसाठी - ४५×४५ सेमी उशिरा येणाऱ्या जार्तीसाठी - ६०×६० सेमी

लागवड पद्धत : सरी वरंवे किंवा सपाट वाफा पद्धत

खते : प्रति एकर १०-१२ टन शेणखत, ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळी उरलेली नत्राची मात्रा दोन समान हफ्त्यात द्यावी.

आंतर मशागत : जमीन आणि हवामानाचा विचार करून ८-१० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. रोपांना मात्रीची भर द्यावी. हिरवे गड्डे मिळविण्यासाठी बाहेरील पानानी गड्डे झाकून घ्यावेत.

काढणी व उत्पादन : जाती परत्वे गड्डे ६० ते ७० दिवसांत



ब्रोकोली

काढणीस तयार होतात. प्रति हेक्टरी ८-९ मे टन उत्पन्न मिळते.

झुकिनी :

हे काकडी वर्गीय पिक 'समर स्कवॅश' या नावाने ओळखले जाते. या पिकचे फळ गर्द हिरव्या, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येते.




झुकिनी

झुकिनी पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान खालीलप्रमाणे आहे.

हवामान : उण्णा आणि समशितोष्ण भरपूर सूर्यप्रकाश दिवसाचे तापमान ३०° आणि रात्रीचे तापमान १८° से योग्य आहे.

जमिन : चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमिन. जमिनीचा सामू. ६.५ ते ७.५ असावा.

जाती : पिंटो कंपनीच्या अॅन्बेङ्डर, प्रेसिडेंट इ.जाती खरीप हुंगामासाठी तसेच पिरॅमिड, नोनयू सिडस, क्लाऊज या कंपनीचे वियाणे वापरता येते.



वियाण्याचे प्रमाण : प्रति हेक्टरी १ किलो ते १.२०० किलो.

लागवडीचे अंतर : ६० सेमी अंतरावर लागवड करावी.

लागवड पद्धत : गादी वाफा पद्धत

खते : एकरी १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळावे. प्रति हेक्टरी ३० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीपूर्वी द्यावे.

आंतरमशागत : जमिनीमध्ये साधारण ६० टक्के ओलावा कायम राहिल याची दक्षता द्यावी.

काढणी व उत्पन्न : लागवडीपासून ३५ ते ४० दिवसांनी पहीले फळ काढावयास तयार होते. एकरी ८ ते १० मे-टन उत्पन्न मिळते.



अ.क्र.	घटक	शेकडी	लेटचूस	खेळीकर्ने	चायनीज कॅबेज	बुसेल्स	अंगेशगस	चेसी टोमटो
१	पाणी ग्रॅम	८७.८८	९३.४	८९.९०	९५.००	८४.८	९१.०	९३.९
२	प्रोटीन्स	३.२-३.३ मि.ग्र.	२.४ मि.ग्र.	१.९० मि.ग्र.	१.२० मि.ग्र.	४.० मि.ग्र.	२.३० मि.ग्र.	१.१ मि.ग्र.
३	कॅल्शिम	५५.५ मि.ग्र.	५० मि.ग्र.	२८ मि.ग्र.	४३ मि.ग्र.	२९ मि.ग्र.	२०.० मि.ग्र.	२० मि.ग्र.
४	फॉस्फरस	९३.५ मि.ग्र.	२८ मि.ग्र.	-	४३.०० मि.ग्र.	७८ मि.ग्र.	-	३६ मि.ग्र.
५	सोडिअम	२६.३० मि.ग्र.	०.०९ मि.ग्र.	-	-	७८.८ मि.ग्र.	-	४५.८ मि.ग्र.
६	सिंगार पदार्थ	-	०.३ मि.ग्र.	०.२० मि.ग्र.	०.१० मि.ग्र.	०.५ मि.ग्र.	०.३० मि.ग्र.	०.१ मि.ग्र.

चायनीज कॅबेज

ही भाजी कुरकुरीत आणि चवदार आहे. मुख्यत्वे सॅल्ड तयार करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. चायनीज कॅबेज भाजीचे लागवड तंत्रज्ञान हवामान : थंड हवामान चांगले सर्वसाधारण तापमान १५ ते २० अंश से.



चायनीज कॅबेज

जमीन : चांगली कसदार, पाण्याच्या निचन्याची, मध्यम प्रीटी सेंट्रीस खतांचा चांगला पुरवठा केलेली काळी अथवा तांबडी जमीन मानवते, जमिनीचा सामू.५ ते ६.५ असावा.

वियाण्याचे प्रमाण : प्रति एकरी १०० ते १५० ग्रॅम

लागवड पढत : गादी वाफा पढत, लागवडीचे अंतर : ४५×३० सेमी

खते : एकरी ४० कि.ग्रॅ.न.त्र, २४ कि.ग्रॅ.स्फुरद आणि २४ कि.ग्रॅ.पालाश

काढीचे उत्पन्न : जातीपत्र्ये ६५ ते ७० दिवसांनी पिक काढीस तयार होते. एकरी १० ते १२ टन उत्पन्न मिळते.

रेड कॅबेज

ही भाजी कुरकुरीत व चवदार असून मुख्यत्वे सॅल्ड तयार करण्यासाठी वापरली जाते.



रेड कॅबेज

जमीन : मध्यम, भारी हलकी उत्तम निचन्याची, मध्यम तांबड्या रंगाची जमीन उत्तम जमिनीचा सामू.६.५ ते ७.५ असावा.

जाती : रेडस्काय, फ्युगो, अभेय. वियाण्याचे प्रमाण : १०० ते ११० ग्रॅम, लागवडीचे अंतर : ४५×३० सेमी. लागवड पढत : गादी वाफा पढत

खते : हेकटरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद, ८० किलो पालाश

काढीचे उत्पन्न : जातीपत्र्ये ६५ ते ७० दिवसांनी पिक काढीस तयार होते. एकरी ७५ ते २० टन उत्पन्न मिळते.

लेखन व माहिती संकलन

श्रीम. सरिता बेळेकर

विशेषज्ञा (उद्यानविद्या)

मोबाल. ९४२९९४०४८

प्रकाशक

डॉ. मंदार गीते

कार्यक्रम समन्वयक

कृषि विज्ञान केंद्र, किलोस

सिंधुदुर्ग

-संपर्क-

कृषि विज्ञान केंद्र, किलोस

सिंधुदुर्ग

मु. पो. किलोस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग-४१६६१२
फोन. (०२३६५) २८०२६२, २८०९५७

प्रिंट - Shree Ganeshi 942281555

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान,

किलोस संचालित



कृषि विज्ञान केंद्र, किलोस

सिंधुदुर्ग



‘दबी हुंगामातील विदेशी भाजीपाला’

भाजीपाल्यामध्ये मानवी शरीराच्या पोषणास उपयुक्त असणारी जीवनसर्वे कर्बोदके, प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे मानवी आहारात भाजीपाल्यास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत विविध प्रकारच्या पारंपारिक भाज्यामार्फत जसे की वांगी, मिरची, टोमॅटो, मार, पालक, मेथी, कोबी, गवार, कंदपिके, काकडी वर्गीय पिके ही गर्ज भागविली जाते.